

Plot No.106, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Harvana (India)

Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com CIN No: L99999MH1988PLC080545

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

E-Communication

MSL/SEC/SE/2022-23

July 15, 2022

BSE Limited

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai-400051

Stock Code: 500265

Stock Code: MAHSEAMLES

Sub: Intimation regarding Notice given to Shareholders and published in the newspaper

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) read with Schedule III of SEBI (Listing, Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company hereby informs that a Notice to Shareholders has been published in "Financial Express" (English newspaper). "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) on July 15, 2022 pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended from time to time.

We would also like to inform you that as per Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, we have also sent individual notices, to the shareholders who have not claimed dividend for the last seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the De-mat Account of IEPF Authority during the financial year 2022-23.

This is for your information and record.

Thanking you, Yours faithfully,

For Maharashtra Seamless Limited

Ram Ji Nigam

Company Secretary

Encl.- Copy of Newspaper advertisement



REGD. OFF. & WORKS :

MUMBAI OFFICE

CHENNAL OFFICE

Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

: 402, Sarjan Plazo, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018 Phones: 022-2490 2570 /72 /74 Fax: 022-2492 5473

HEAD OFFICE KOLKATA OFFICE

: 5, Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones : 011-28752862, 28756631 Email : jpldelhi@bol.net.in : Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020

Phone: 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax: 033 - 2474 2290 E-mail: msl@cal.vsnl.net.in : 3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017

Phone: 044-2434 2231* Fax: 044-2434 7990



ASAHI SONGWON COLORS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L24222GJ1990PLC014789 Registered Office: "Asahi House", 13, Aarvans Corporate Park, Thaltei Nr. Shilaj Railway Crossing, Thaltej-Shilaj Road, Ahmedabad - 380 059, Gujarat. Telephone: +91-79-6832 5000; Fax: +91-79-6832 5099; Email: cs@asahisongwon.com; Website: www.asahisongwon.com

Contact Person: Mr. Saji V. Joseph, Company Secretary and Compliance Officer POST-BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY

ASAHI SONGWON COLORS LIMITED This Post-Buyback public announcement (the "Post Buyback Public Announcement") is being made in compliance with Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 as amended from time to time

SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF

("SEBI Buyback Regulations"). This Post Buyback Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated May 21, 2022 published on May 23, 2022 ("Public Announcement") and the Letter of Offer dated June 13, 2022 ("Letter of Offer"). Unless specifically defined herein, capitalised terms and abbreviations used herein have

the same meaning as ascribed to them in the Public Announcement and the Letter of

THE BUYBACK

- 1.1. Asahi Songwon Colors Limited ("the Company") had announced a buyback of 2,40,000 (Two Lakh and Forty Thousand only) fully paid-up equity shares of face value of Rs. 10 each ("Equity Shares") at a price of Rs. 400 (Rupees Four Hundred only) per Equity Share ("Buyback Price"), payable in cash, for an aggregate amount of Rs. 9,60,00,000 (Rupees Nine Crore and Sixty Lakh only) ("Buyback Offer Size" from the Eligible Shareholders holding Equity Shares as on June 03, 2022 ("Record Date") excluding the Transaction Costs from all the existing shareholders beneficial owners of Equity Shares, on a proportionate basis, through the Tender Offer method ("Buyback").
- The Buyback Offer Size constituted 3.80% and 3.96% of the aggregate paid-up share capital and free reserves as per the audited standalone and consolidated financial statements of the Company for the financial year ended March 31, 2022 respectively, in accordance with section 68(2)(c) of the Companies Act, 2013 and the SEBI Buyback Regulations. The number of Equity Shares bought back constituted 2.00% of the Pre-Buyback Equity Share Capital of the Company.
- 1.3. The Company adopted the tender offer method for the purpose of Buyback. The Buyback was implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by the Securities and Exchange Board of India vide its circular CIR / CFD / POLICYCELL / 1 / 2015 dated April 13, 2015 read with circular no CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 and circular SEBI/HO/CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021, including any amendments or statutory modifications for the time being in force. For the purposes of the Buyback, BSE Limited was the designated stock exchange (DSE).
- The Tendering Period for the Buyback Offer was started on Wednesday, June 22. 2022 and ended on Tuesday, July 05, 2022.
- DETAILS OF BUYBACK
- 2.1. The total number of Equity Shares bought back by the Company in the Buyback were 2,40,000 (Two Lakh and Forty Thousand only) at the price of Rs. 400 (Rupees Four Hundred only) per Equity Share.

2.2. The total amount utilized in the Buyback is Rs. 9,60,00,000 (Rupees Nine Crore and

- Sixty Lakh only) excluding the transaction cost. 2.3. The Registrar to the Buyback, Link Intime India Private Limited, considered a total of
- 15,614 valid bids for 9,89,169 Equity Shares in response to the Buyback, which is approximately 4.12 times the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of valid bids received/considered by the Registrar to the Buyback are set out below

Category of Shareholders	No. of Equity Shares reserved in Buyback	No. of Valid Bids	Total Valid Equity Shares Validly Tendered	% Response	
Reserved category for Small Shareholders	36,000	15,320	3,07,352	853.76%	
General category of other Eligible Shareholders	2,04,000	294	6,81,817	334.22%	
Total	2,40,000	15,614	9,89,169	412.15%	

SEBI Buyback Regulations and the Letter of Offer. The communication of

acceptance/rejection dated Wednesday, July 13, 2022 was sent by Registrar to the

Buyback to the Eligible Shareholders, on Wednesday, July 13, 2022 (by email where

India or relevant bank, due to any reason, then such funds were transferred to the

- the email id is registered with the Company or the depositories) and dispatched on Wednesday, July 13, 2022 (through physical intimation where email id is not 2.5. The settlement of all valid bids was completed by the Indian Clearing Corporation Limited ("Clearing Corporation") on July 13, 2022. Clearing Corporation has made direct funds payout to Eligible Shareholders whose Equity Shares have been accepted under the Buyback. If any Eligible Shareholders' bank account details were not available or if the funds transfer instruction was rejected by Reserve Bank of
- concerned Seller Members for onward transfer to such Eligible Shareholder holding Equity Shares in dematerialized form. 2.6. Demat Equity Shares accepted under the Buyback were transferred to the Company's demat escrow account on July 13, 2022. The unaccepted dematerialized Equity Shares were also returned to respective Seller Member(s) Custodian(s) by the Clearing Corporation on July 13, 2022. No Equity Shares were
- tendered in physical form in the Buyback 2.7. The extinguishment of 2,40,000 Equity Shares accepted under the Buyback is currently under process and will be completed in accordance with the SEBI Buyback
- Regulations on or before Wednesday, July 20, 2022. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN:
- 3.1. The capital structure of the Company pre and post Buyback is as under:

Particulars	Pre-Buyback	Post Buyback
Authorised Share Capital	Rs 16,50,00,000 (1,65,00,000 Equity Shares)	Rs 16,50,00,000 (1,65,00,000 Equity Shares
Issued Subscribed and Paid-up Equity Capital	Rs 12,02,72,620 (1,20,27,262 Equity Shares)	Rs 11,78,72,620* (1,17,87,262 Equity Shares)

3.2. Details of the Eligible Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the

total Equity Shares have been bought back under the Buyback are as mentioned

Sr. No	Name of the Shareholder	No. of Equity Shares accepted under Buyback	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back	Equity Shares accepted as a % of total post Buyback Equity Share Capital of the Company#
1.	Mrugesh Jaykrishna Family Trust - I	98,248	40.94%	0.83%
2.	Gokul M Jaykrishna Family Trust	50,258	20.94%	0.43%
3.	D Srimathi	3,216	1.34%	0.03%
4.	Kalyani P Jain	2,923	1.22%	0.02%

3.3. The shareholding pattern of the Company, prior to the Buyback (as of the Record

	Pre-Buyback		Post Buyback"	
Particulars	Number of Shares	% to the existing Equity Share Capital	Number of Shares	% to the Post Buyback Equity Share Capital
Promoters and persons acting in concert (Collectively "the Promoter & Promoter Group")	80,14,620	66.64	78,65,394	66.73
Foreign Investors (Including Non-Resident Indians, Fils)	10,44,753	8.69		
Financial Institutions/Banks & Mutual Funds promoted by Banks/Institutions and Insurance Companies	0	0.00	39,21,868 33.	
Others (Public, Public Bodies Corporate etc.)	29,67,889	24.68		
Total	1,20,27,262	100.00	1,17,87,262	100.00

#Subject to extinguishment of 2,40,000 Equity Shares of the Company.

MANAGER TO THE BUYBACK OFFER SYSTEMATIX GROUP Investments Re-defined

Systematix Corporate Services Limited The Capital, A-Wing, 6th Floor, No.603-606 Plot No. C-70, G-Block, Bandra-Kurla Complex (BKC), Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India. Telephone: +91-22-6704 8000 Fax: +91-22-6704 8022 Email: ecm@systematixgroup.in

Website: www.systematixgroup.in Contact Person: Ms. Jinal Sanghvi/ Mr. Manish Tejwani SEBI Registration Number: INM000004224

Validity Period: Permanent

DIRECTORS RESPONSIBILITY

As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buyback Public Announcement or any other information advertisement, circular brochure, publicity material which may be issued and confirms that such document contains true, factual and material information and does not contain any misleading

For and on behalf of the Board of Directors of Asahi Songwon Colors Limited

Sd/-Saji Varghese Joseph Gokul Mrugesh Jaykrishna Paru M Jaykrishna Chairperson and Mg. Director Joint Managing Director & CEO Company Secretary DIN: 00671721 DIN: 00671652 M. No. F9596

Date: July 14, 2022 Place: Ahmedabad.

financialexp.epap.in

Mahanadi Coalfields Limited (A Subsidiary of Coal India Limited) Jagruti Vihar, Burla - 768020, Dist. - Sambalpur, Odisha Ph. (EPABX): 0663-2542461 to 469 Website: www.mahanadicoal.in Notice

"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for

procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd. www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in) CIL e-procurment portal https://coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal https://eprocure. **gov.in** In addition, procurement is also done through GeM portal https://gem.gov.in". R-5110



MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office.: Pipe Nagar, Village - Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; CIN: L99999MH1988PLC080545 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram-122 003; Tel.: 02194-238511;

Website: www.jindal.com E-mail: secretarial@mahaseam.com NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time. The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of

all shares in respect of which dividend has remained unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address.

The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to Demat account of IEPF Authority on its website at https://www.jindal.com to verify the details of unclaimed dividends and shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

In view of the above, all such shareholders are requested to make an application to the Company/Registrar by 15th October, 2022 for claiming the unpaid dividend of FY 2014-15 so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/ application is received by the Company or the Registrar by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice.

Shareholders may also note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as sufficient information and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

For any Clarification on the matter, please contact the Company at the Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@mahaseam.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit - MAHARASHTRA SEAMLESS LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

We hereby further request to all the shareholders to please update their email ID, present Address, Bank Account detail, Nomination and

 a) with their respective Depository Participants, if shares are held by them in Demat mode or b) with Company's RTA, by submitting Forms ISR-1, ISR-2, SH-13/ SH-14/ ISR-3 (as applicable), if the shares are held by them in Physical mode, in case they have not updated the said details/information.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED Sd/

Gurugram 14th July, 2022



Ram Ji Nigam

Company Secretary

JINDAL DRILLING & INDUSTRIES LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402126, Maharashtra CIN: L27201MH1983PLC233813

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram - 122 003; Tel.: 02194-238511 E-mail: secretarial@jindaldrilling.in; Website: www.jindal.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

NOTICE

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address.

The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to Demat account of IEPF Authority on its website at https://www.jindal.com to verify the details of unclaimed dividends and shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority.

In view of the above, all such shareholders are requested to make an application to the Company/Registrar by 15th October, 2022 for claiming the unpaid dividend of FY 2014-15 so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim/ application is received by the Company or the Registrar by the aforesaid date, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice.

Shareholders may also note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as sufficient information and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the **IEPF** Authority For any Clarification on the matter, please contact the Company at the

Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@jindaldrilling.in or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit - JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055. We hereby further request to all the shareholders to please update

their email ID, present Address, Bank Account detail, Nomination and a) with their respective Depository Participants, if shares are held by

them in Demat mode or b) with Company's RTA, by submitting Forms ISR-1, ISR-2, SH-13/ SH-14/ ISR-3 (as applicable), if the shares are held by them in Physical mode, in case they have not updated the said details/information.

Gurugram

14th July, 2022

For JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD. Sd/

Saurabh Agrawal Company Secretary

"IMPORTANT" Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever.

बो पा**र्वम्**क लि *BP\$CL*

Bokaro Power Supply Co. (P) Ltd.

(A Joint Venture of SAIL & DVC)
Hall No.: M-01, Old Administrative Building Ispat Bhavan, Bokaro Steel City-827001(Jharkhand) CIN No.: U40300DL2001PTC112074

NOTICE INVITING TENDER Ref No: BPSCL/MM/22-23/Paper Advt./1904 Dated 13/07/2022 NIT No. / Date BOD & Time SI. No. Description BPSCL/MM/22-23/C-055/ Extraction and Transportation of ash from Ash Ponds 3A, 3B, 4A, 4B, 4C & 4D and Slag. 26/07/2022 NIT-1156/1676 dt.22/06/2022 at 12.15 Hrs. BPSCL/MM/22-23/C-029/ Repair of washrooms and repair & painting of external walls of Welfare Building # II. NIT-1157/1762 dt.01/07/2022 at 11:30 Hrs. Replacement of Precast Slab from Platform of Conveyor Gallery 2A-2B. BPSCL/MM/22-23/C-048/ 26/07/2022 at 11:30 Hrs. NIT-1158/1763 dt.01/07/2022 BPSCL/MM/22-23/PUR-051/ Procurement of Bottom Wheel Assembly of Wagon Tippler. NIT-1159/1816 dt.06/07/2022 at 12.15 Hrs. BPSCL/MM/21-22/PUR-111/ Procurement of Stainless Steel Pipe (NB 200) 05/08/2022 NIT-1160/1837 dt.08/07/2022 at 12.15 Hrs. BPSCL/MM/22-23/PUR-063/ Procurement of Rock Wool Mattress 09/08/2022 NIT-1161/1838 dt.08/07/2022 at 12.15 Hrs. Assistance in regeneration of exchangers and Backwashing of pressure filters, Sand 02/08/2022 NIT-1162/1865 dt.11/07/2022 filters & carbon filters of WCTP (TPP & CPP) For Tender documents kindly visit Website: www.bpscl.com / etenders.gov.in Bidders are requested to visit website regularly.

KERALA WATER AUTHORITY. e-Tender Notice

Tender No: 48/2022-23/KWA/PHC/D4/TVM TSS - Operation and maintenance of 107 MLD STP along with septage receiving station for a period of 3 years. EMD: Rs. 2,00,000. Tender fee: Rs. 10000. Last Date for submitting Tender: 17-08-2022 03:00:pm

Phone: 04712322303 Superintending Engineer Website: www.kwa.kerala.gov.in PH Circle www.etenders.kerala.gov.in Thiruvananthapuram

KWA-JB-GL-6-526-2022-23

BEML LIMITED (CIN: L35202KA1964GOI001530)

Registered Office: "BEML Soudha", 23/1, 4th Main S.R. Nagar, Bengaluru - 560 027 Ph: (080) 22963142. E-mail: cs@beml.co.in Website: www.bemlindia.in

Azadi _{Ka}

NOTICE TO SHAREHOLDERS

This NOTICE is published pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2017 ('IEPF Rules') as notified by the Ministry of Corporate Affairs and as amended from time to time, the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years, to the Investor Education and Protection Fund (IEPF). Hence, the amount of Dividend for the year 2014-15 declared by the Company on 15.09.2015 remaining unpaid / unclaimed for a period of 7 consecutive years will become due for credit to IEPF Authority on 21.10.2022 together with corresponding shares. Shareholders who have not claimed their dividends for the FY 2014-15 and onwards are requested to claim their dividends expeditiously by 10.10.2022. Further, the list of shareholders whose dividend(s) are not encashed and due for transfer to IEPF is displayed on the website of the Company at www.bemlindia.in.

For further information/ clarification in this regard, the shareholders may contact the RTA at: M/s KFin Technologies Ltd., Karvy Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowii, Financial District, Nanakramguda, Serilingaampally, Hyderabad-500032; Tel: 040-67161526; E-mail: nageswara raop@kfintech.com, einward.ris@kfintech.com; Website www.kfintech.com.

For BEML LIMITED

14.07.2022 Bengaluru

Company Secretary & Compliance Officer

S V Ravi Sekhar Rao

Regd. office: 516, Suneja Tower-I, District Centre, Janakpuri, Delhi-110058 E-mail: compliancesdfl@gmail.com; Website: www.somdattfin.com CIN: L65921DL1993PLC377542

SOM DATT FINANCE CORPORATION LIMITED

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 29th (Twenty Ninth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, August 12, 2022 at 12:00 p.m. through video conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 on 14th July, 2022 through electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular nos. 20/2020 dated May 5, 2020 read with circular nos. 14/2020, 17/2020. 02/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars"), and circular no. SEBI/HO/CMD/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). The Notice of the AGM and Annual Report of the Company for Financial Year 2021-22 is available and can be downloaded from the company's website https://www.somdattfin.com. Investors/annual-report/ and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the Notice of the AGM, using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of

the members shall be in proportion of equity shares held by them in the paid up share capital of the Company as on Friday, August 05, 2022. (cut off date) The remote e-voting period commences on August 09, 2022 (9:00 a.m. IST) and ends on August 11, 2022 (5:00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her

existing User ID and password for casting the vote.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

If you have not registered your e-mail address with Company/Depository you may please follow below instructions for obtaining login id details for e-voting: Shareholders holding shares in physical mode are requested to submit the

form ISR-1 along with supporting documents in original to the Registrar and Transfer Agents of the Company, RCMC Share Registry Pvt. Ltd. at B-25/1, Okhla Industrial Area, Phase -2, Near Rana Motors, New Delhi 110020 for registering email address. The said form is available on the website of the company under the head Investor-Announcement-Information to Please contact your Depository Participant (DP) and register your email

address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP. For details relating to e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Question

(FAQs) and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in. FOR SOM DATT FINANCE CORPORATION LIMITED

Sandip Kumar Chaubey

Company Secretary

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN No.: L26956PN1994PLC078941 Reg Office: 39/D, Gultekdi, J.N.Road, Pune - 411037

W- www.silworld.in, E- info@silworld.in, T- 020- 202644 4625/26/27, F- 020-26444624, 26458888.

Place: Gurugram

Date: 14/07/2022

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION, BOOK CLOSURE AND CUT OFF DATE Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 05th August 2022 at 03.30 P.M.

through Video Conference/Other Audio Visual Means, in accordance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and rules thereof including amendments thereunder read with the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, circular no.22/2020 dated June 15, 2020, circular no. 33/2020 dated September 28, 2020, and General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and circular no. 02/2022 dated 05, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and along with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, including amendments thereunder read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular No.SEBI/HO/ CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 09, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 15, 2022 to transact the business as listed in the Notice of AGM dated 18th May 2022.

The aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31st, 2022 have been sent in electronic mode to all members whose email ID's are registered with the Company/Depository participant(s). The dispatch of Notice of the AGM through e-mails has been completed on July 14, 2022.

In line with various MCA circulars and SEBI Circular issued in relation to "Relaxation from compliance with certain provisions of the Companies Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and for the time being in force, Annual Report for FY 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Members may note that Notice and Annual Report 2021-22 has been uploaded on the website of the Company at www.silworld.in. The Notice can also be accessed from the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the is also available on the website of NDSL (agency engaged for providing the Remote e- Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. However, those members who have not registered their email address are requested to register their respective e-mail address with the Company/ Depository Participant.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide all its members (holding shares both in physical and in dematerialized form) the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuant to the said Rule are given hereunder:

- a) All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
- b) The remote e-voting shall commence on Tuesday, 02nd August 2022 at 09:00 a.m.(IST);
- c) The remote e-voting shall end on Thursday, 04th August 2022 at 05:00 p.m. (IST); d) The cut-off date for e-voting and dividend is Friday, 29th July 2022;
- e) Remote e-voting will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. f) The facility for voting through the remote e-voting system will also be made available during the AGM. g) Members who cast their vote by remote e-voting can also attend the AGM, however, will not be entitled to cast their vote again. Once the

m) In case of any grievances connected with facility for voting by electronic means, members may contact:

- vote on a resolution is cast by members, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again. h) Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the notice may go through the remote
- e-voting instructions displayed on the Company's website or on the website of NSDL Payment of Dividend shall be made through electronic mode to the members of the company as on record date i. e. Friday, 29th July 2022 and who have registered their bank accounts details with the Company/ Depository Participant. Demand draft/Dividend Warrant will be
- dispatched to the registered address of the member of the Company who have not registered their Bank account details. Members are requested to register/update their complete bank details with the Company/ Depository Participant.
- k) Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to shareholders at the prescribed rates. The requisite form for claiming tax exemption can be downloaded from Website of the Company www.silworld.in. and required to submitted to the company at cs@silworld.in and to the RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in on or before 05th August 2022.
- I) For details of instruction related to E-voting and attendance in AGM, Shareholders are requested to refer the Notice of AGM. The notice of the AGM is available on the website of the Company at www.silworld.in.

Company Secretary and Compliance Officer: Sahyadri Industries Limited, CIN: L26956PN1994PLC078941 Read, Off: 39/D. Gultekdi, J.N.Mara, Pune -411 037. Phone: 020-26444625/26/27. Web: www.silworld.in, Email: cs@silworld.in

Link Intime India Private Limited. C 101,247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400083. Phone: 022-28515606/44, Fax: 022-28542885, Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Registrar and Transfer Agent:

Further, notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 30th July 2022 to Friday, 05th August 2022(both days inclusive) for the purpose of AGM to be held on 05th August 2022.

The documents pertaining to the business to be transacted in the AGM will be available for inspection at Registered Office of the Company during business hour on working days till 04th August 2022 and through electronic mode on the date of AGM.

> For **SAHYADRI INDUSTRIES LIMITED** Sd-Satven Patel Managing Director (DIN: 00131344)

Date: 14.07.2022

Place: Pune

New Delhi

तानसा शक्यता

पालघर, दि. १४ : बृहन्मुबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२८.१७ मी. इतकी असून . तानसा धरण आसंड्रन वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असुन धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरूण वाहण्याची शक्यता आहे. तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या.

आजुबाजुच्या

रहीवाश्यांना

परिसरातील गावांना,

तानसा धरण भरून

वाहण्याची कल्पना

देण्यात आली असून

सावध राहण्यासाठी

आवाहन करण्यात

आले आहे. तसेच

शासकिय यंत्रणा,

तहसिल कार्यालय,

संबंधित अधिकारी

यांना आवश्यक ती

कार्यवाही करण्याचे

डॉ माणिक गुरसळ

यांनी दिले.

निर्देश जिल्हाधिकारी

पोलिस यंत्रणा व सर्व

संबंधित सर्व

महापालिका शहरात बसविणार एकूण ३३९

सीसीटीव्ही कॅमेरे सोलापूर , दि.१४ महापालिका, झोन कार्यालयासह शहरात प्रभागात ३३९ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीसाठी येणारा खर्च भाडवली निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, त्याची ठिकाणे लवकरच अंतिम करण्यात येणार आहे.

महापालिका इमारत व परिसर, झोन कार्यालये व काही प्रभागात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शासकीय इमारतीम ध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला आहे. पण प्रभाग अद्याप अंतिम करण्यात आले नाहीत. जुलै महिनाअखेर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात सीसीटीव्ही बसवण्याची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत. कार्यालयातील सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

(CIN: L24100MH2004PLC144295) ४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०, भारत दू.:९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७ फॅक्स:९१-२२-२६५५९१७८

ई-मेल:investor.relations@fineotex.com, यूआरएल:www.fineotex.com १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम ५ <mark>ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा</mark>. सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवा एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या ला तरतदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोउ रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२ २०२९ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) अन्य दकशाव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना दकशाव्य माध्यमाने एजीएममध् सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. कंपनी कायर २०१३ च्या कलम १०३ अन्वये दुकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
- एजीएमची सूचना आणि **३१ मार्च, २०२२** रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाचा वार्षिक अहवालाच इलेक्ट्रॉनिक प्रती, कंपनी/ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉजीटरी पार्टीसीपंटसकडे अभिलेखीत त्य सर्व सभासदाना पाठविण्यात आल्या आहेत. ती कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रती अन्य सर्व सभासदां त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर अनुज्ञेय पध्दतीने पाठविण्यात आल्या आहेत. १९व्या वार्षिक सर्वसाधा सभेची सचना आणि पाठवणी/इमेल पाठवणी १३ जुलै, २०२२ रोजी पूर्ण झाली.
- सर्व सभासदांना कळविण्यात येते की, २९ जुलै, २०२२ या कट-ऑफ तारखेला वास्तविक किंव दिमेटगर्इन्ट पारूपामध्ये भागधारक असलेले सभास्ट १९व्या एजीएमच्या सचनेमध्ये उल्लेखि सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर त्यांचे मतदान, एजीएम स्थळाव्यतीरिक्त अन्य ठिकाणावरू इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करून शकतील (रिमोट ई-व्होटींग).
 - अ. एजीएम सचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष ठरावांचे कामकाज इलेक्टॉनिव साधनाद्वारे मतदानामार्फत केले जाऊ शकते.
- रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२ रोजी (स.९.००वा.) सुरू होईल.
- रिमोट ई-व्होटींग गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२ रोजी (साय.५.०० वा.) समाप्त होईल इलेक्टॉनिक साधनाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता निर्धारित करण्यासाठी कट
- ऑफ दिनांक **शुक्रवार**, २९ <mark>जुलै</mark>, २०२२ आहे. एजीएम सूचना पाठविल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने भाग संपादित केले असतील आणि कट ऑफ दिनोंक अर्थात २९ जुलै, २०२२ रोजी कंपनीचा सभासद असेल, तर त्यांने लॉगइ आयडी व पासवर्ड जनरेट करण्यासाठी एजीएम सूचनेमध्ये दिलेली प्रक्रिया पहावी.
- सभासदांनी नोंद घ्यावी की: अ) उपरोल्लेखित तारीख व वेळेनंतर रिमोट ई-व्होटींग साध सीडीएसएलकडून मतदानासाठी निष्क्रिय करण्यात येईल आणि सभासदाकडून ठरावाव एकदा मतदान करण्यात आल्यानंतर ते बदलण्याची परवानगी नसेल, ब) ज्या सभासादा एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएमला उपस्थित राह् शकेत परंतू त्याला पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नसेल, क) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल, आणि ड) डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत सभासदांच नोंदवहीमध्ये आणि लाभधारक मालकांच्या नोंदवहीमध्ये कट–ऑफ तारखेला ज्या सभासदां अभिलेखित असेल ते रिमोट ई-व्होटींग सुविधा आणि एजीएममध्ये भौतीक मतपत्रिकेद्वा मतदान करण्यासाठी अधिकारपात्र असेल.
- एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वर आणि सीडीएसएलच्या संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे.
- कोणत्याही विचारणांसाठी, सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध असलेल्य डाऊनलोड सेक्शन अंतर्गत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-व्होटीं मॅन्यअल पहावे किंवा टोल फ्री क्र.१८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्व
- ई-वोर्टिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून एचएसपीएन ॲंग् असोसिएटस् एलएलपी, कार्यरत कंपनी सचिवचे पदसिद्ध भागीदार <mark>श्री. हेमंत शेटये</mark> यांची कंपनीने नियक्ती केली आहे
- समभाग संबंधीत सभासद नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार, ३० जुलै, २०२२ व शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

मंडळाच्या आदेशान्व हाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरि

ठिकाण : मुंबई

सुरेंद्रकुमार तिब्रेवाल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००२१८३९४

नवी मुंबई महानगरपालिका

<u>शहर अभियंता विभाग</u>					
निविदा सूचना क्र. नमुंमपा/का.अ.(नेरूळ)/ 24 /2022-23					
अ.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय			
क्र.		रक्कम (रू.)			
1	नेरूळ से-18 येथील पोशा भोपी उदयानाच्या भिंतीची रंगरंगोटी करून सुधारणा करणे.	₹.2,49,688/-			
2	नेरूळ विभागातील शिवाजीनगर, रमेश मेटल क्वारी टेक्नोप्रीकास्ट क्वारी, म.गांधीनगर येथील कंटेनर टाईप शौचालयांना डेकोरेटीव्ह टाईप पेंटींग करणे.	₹.2,66,586/-			
3	नेरूळ विभागातील गुरूनानक गार्डन से-19 येथील शौचालय करीता पत्राशेड उभारणे.	₹.2,55,311/-			
4	नेरुळ विभागातील जुईनगर से-24 येथे सार्वजनिक उदयानामध्ये वॉचमॅन कॅबिन पुरविणे व बसविणे.	₹.2,96,770/-			
5	नेरूळ विभागातील फेज-॥ व जुईनगर येथील शौचायल परिसराची दुरूस्ती करणे.	₹.2,55,514/-			
6	नेरूळ विभागातील मच्छी मार्केट से-3 येथील शौचालयाकरीता पत्राशेड उभारणे.	₹.2,55,620/-			
7	नेरूळ विभागातील भिमाशंकर सोसायटी से-19 येथील शौचालयाकरीता पत्राशेड उभारणे.	₹.2,56,118/-			
8	नेरूळ विभागातील फेज-। व शिरवणे येथील शौचालय परिसराची दुरूस्ती करणे.	₹.2,56,153/-			
9	नेरूळ विभागातील कुकशेत गाव येथील शौचालयासाठी चेनलिंक फेन्सींग करणे व S.S.Facia Board बसविणे.	₹.2,55,580/-			
10	नेरूळ विभागातील डी.वाय.पाटील स्टेडीअम समोरील ई-टॉयलेट भोवती चेनलिंक फेन्सींग करणे व परिसर सुधारणा करणे.	₹.2,43,530/-			
11	नेरूळ विभागातील विविध शौचायाच्या ठिकाणी स्वच्छः सर्वेक्षण 2022 करीता सफाईमित्र लोगोचे स्टिकर लावणे.	₹.2,53,527/-			
12	नेरूळ विभागातील से-3 राजीव गांधी ब्रिज खालील शौचालयाकरीता पत्राशेड उभारणे.	₹.2,51,893/-			
13	नेरुळ से-20 व नेरुळ गाव येथील वॉटर इंन्ट्रीना जाळया बसविणे.	₹.2,51,875/-			
14	नेरूळ पामबीच मार्ग नमुंमपा मुख्यालयासमोर सुरक्षेच्या दृष्टीने मिडीयन मारकर व बोलार्ड बसविणे.	₹.2,66,950/-			
15	नेरुळ से-20 येथील नमुमपा शाळा क्र.10 च्या कुंपण भिंतीची रंगरंगोटी करणे.	₹.2,65,690/-			
16	नेरूळ से-10 व 12 येथील पदपथावरील ग्रीलला मिडिया फ्लेक्स बॅनर लावणे.	₹.2,58,281/-			
17	नेरूळ विभागातील नेरूळ GES व से-20 येथील पदपथावरील डेब्रीज उचलणे.	₹.2,55,087/-			

निविदा पुस्तिका दिनांक- 15 / 07 / 2022 ते दिनांक- 22 / 07 /2022 दुपारी 3.00 वाजेपर्यंत ई-टेंडरींग सेल, तळ मजला नं.1 व 2 गोवर्धन चौंक से15ए सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथुन विकत घेता येतील सदर निविदा सुचना नमुंमपा <u>https://nmmc.etenders.in</u> संकेतस्थ्ळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा पुस्तिकेमध्ये निविदेबाबत सविस्तर नमुद केले आहे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

गिरीश गुमास्ते कार्यकारी अभियंता (नेरुळ) जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/388/2022 नवी म्ंबई महानगरपालिका

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी) नोंदणीकृत कार्यालयः पिपे नगर, गाव सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र). **सीआयएन:**एल९९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३.

द्र.:०२१९४-२३८५११, वेबसाईट:www.jindal.com ई –मेलः<u>secretarial@mahaseam.com</u>

सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे

कंपनीचे समभागांचे हस्तांतरण jतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (नियम) वेळोवळी सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) वे कलम १२४, आवश्यक परिपत्रके व प्रकपत्रकेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे.

नियमांमध्ये, इतर बाबींसह, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे सलग सात वर्षे किंवा त्याहन अधिक काळ भागधारकांनी दावा न केलेला लाभांश सर्व समभाग हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार, कंपनीने त्या भागधारकांना वैयक्तिक संप्रेषण पाठवले आहे ज्यांचे शेअर्स त्यांच्या नवीनतम उपलब्ध पत्त्यावर या नियमांनुसा आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत.

कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि शेअर्सचे तपशील आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी देय असलेल्या शेअर्सचे तपशील https://www.jindal.com वर तिच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ज्याचा दावा न केलेला लाभांश आणि आयर्डपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी केली आहे.

वरील बाबी लक्षात घेता. अशा सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी १ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कंपनी/निबंधक यांच्याकडे २०१४-१५ च्या न भरलेल्या लाभांशाच दावा करण्यासाठी अर्ज करावा जेणेकरून त्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित होणा नाहीत. कपया हे लक्षात घ्यावे की उपरोक्त तारखेपर्यंत कंपनी किंवा रजिस्ट्रारकडून कोणताही दावा/अर्ज प्राप्त न झाल्यास, कंपनीला पुढील कोणत्याही सूचना न देता, अंतर्निहित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाईल.

भागधारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की न भरलेला/दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स, अशा शेअर्सवर जमा होणारे सर्व फायदे, जर असेल तर, नियमांनुसार विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत दाव केला जाऊ शकतो

संबंधित भागधारक, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की कंपनी ऱ्यांच्याकडे असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करणार आहे. नियमांनुसार आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित करण्याचा उद्देश आणि अश प्रकरणावर, त्यांच्या नावावर नोंदणीकत असलेले मुळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल आणि ते व्यवहार योग्य नाही असे मानले जाईल. शेअरहोल्डर्स पुढे हे लक्षात घेऊ शकतात की कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेला तपशील पुरेशी माहिती मानला जावा आणि शेअर्सचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने कंपनीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केल्याच्य संदर्भात ती पुरेशी सूचना मानली जाईल. नियमांनुसार आयईपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खाते जेथे शेअर्स डीमॅट स्वरूपात ठेवले जातात. तेथे कंपनी ठेवीदारांना कॉर्पोरेट कारवाईच्य स्वरूपात योग्य सूचना देईल जेणेकरुन ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात शेअर्स

या प्रकरणावरील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर-४**४, गुरुग्राम-१२२००३** येथील कॉर्पोरेट[े]कार्यालयात कंपनीशी संपर्के साधा किंवा secretarial@mahaseam.com वर ईमेल करा किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड (युनिट - **महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड**) अलंकित हाउस, ४ई/२, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५ येथे संपर्क साधावा आम्ही याद्वारे सर्व भागधारकांना विनंती करतो की कृपया त्यांचा ईमेल आयडी, सध्याचा पत्ता बँक खाते तपशील, नामांकन आणि केवायसी तपशील अपडेट करा:

अ) त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत, जर त्यांच्याकडे डिमॅट मोडमध्ये शेअर्स असतील किंवा **ब)** शेअर्स त्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात असतील, जर त्यांनी सांगितलेल तपशील/माहिती अपडेट केली नसेल तर कंपनीच्या आरटीएकडे, नमुना आएसआर-१ आएसआर-२, एसएच-१३/ एसएच-१४/ आयएसआर-३ (लागू असेल ते) मध्ये सादर करावे.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता

१४ जुलै, २०२२ गुरुग्राम

JINDAL

सही / -राम जी निगम कंपनी सचिव

सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालयः कन्स्ट्रक्शन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. **दर.:**+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-२२७०५१५०,

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

ई-मेल:iĥpfinvest@yahoo.co.in आयएचपी फिनवेस्ट लिमिटेडच्या भागधारकांना

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) १० ऑगस्ट, २०२२ रोजी द.३,००वा, एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता विहडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० तद्नंतर पुढील परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि वेळोवेळी . वितरीत अन्य आवश्यक परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थिती शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण तभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके व कपनी कायदा २०१३ च्य लागू तरत्दीनसार दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत **बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)** कंपनीच्या सदस्यांची २६वी एजीएम होणार आहे.

कायदा व त्यातील नियमाअंतर्गत आणि उपरोक्त परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटाीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. एमसीए परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचनाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही, फक्त ज्या भागधारकांनी वार्षिक अहेवाल २०२१-२२ च्या वास्तविक प्रतिकरिता विनंती केली आहे.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल.

एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०९३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठ्यावावर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एजीएमच्या सूचनेत रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता लाभांशास सदस्यांच्या अधिकार

निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून **बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ निश्चित** केली आहे. जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तुमचे बँक खाते अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे.

अ) ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल नोंद करावा. ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकती

वास्तविक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लिमिटेड (आरटीए) यांना फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे. बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे: अ) तुमचे लाभांश प्राप्त करण्यास बँकेचे नाव व शाखा, ब) बँक खाते प्रकार (बचत/ चालु), क) कोअर बँकिंगचे कार्यचलनानंतर तुमच्या बँकेद्वारे देण्यात आलेला बँक खाते क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत.

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे.

विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सुधारणेचा संदर्भ घ्यावा. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) कडे अद्यायावत करावे.

निवासी वैयक्तिक भागधारक त्यांच्याकडे पॅन आहे आणि ज्यांना आयकर जमा करणे लागू नाही त्यांनी ३० जुलै, २०२२ किंवा त्यापुर्वी ihpfinvest@yahoo.co.in वर स्रोताकडील कर ना–कपाती लाभ उपलब्ध करून घेण्यासाठी नुमुना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा नमुद करून सादर करावी. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ-निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर

उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा, कर निवासी प्रमाणपत्र, नमुना १०एफ, अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते $\mathsf{ihpfinvest} ilde{ exttt@}\mathsf{yahoo.co.in}$ वर पाठवावेत. उपरोक्त घोषणापत्र व दस्तावेज भागधारकांनी ३० जुलै, २०२२ रोजीपर्यंत सादर करावे.

विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सुरळीत सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडून पाठविले

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेडकरित

दिनांक : १४ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, मे. कॅन ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता इंडसइंड बॅंक लिमिटेड, २१४/२१५, नव व्यापा भवन, पी.डिमेलो रोड, मस्जिद, मुंबई-४०००९ यांचे कंत्राट क्रमांक एमडब्ल्युएफ ००२९२ई करिता मालविया ट्वेन्टी फोर हे नाव बदलुन कॅनरा प्राईड-टग वेसेल–आयएमओ क्र.९३०४७१० असे जहाज गवाचे मुळ एमएमडी तारण नमुना (प्रतिभुत मुद्दल रक्कम व व्याज) आणि परिशिष्ट नमुना ११ हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनहीं उपरोक्त सदर दस्तावेज सापडलेले नाहीत.

जर कोणास सापडल्यास कृपया संपर्क श्री. रमेश बी. सुवर्णा-९८२१३४०४९५

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अ<mark>प्पु ए. पुजारी</mark> हे युनिक ऑरम बी को-ऑप.हौ.सो.लि., पत्ताः गार्डन, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पर्व), जिल्ह ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. बी/५०१ व धारक होते, यांचे ०८.११.२०२१ रोजी कोणतेही वारसदा । नेमता निधन झाले. आता त्यांचा मलगा **श्री. उद**र अ**प्पु पुजारी** यांच्याकडे यापुर्वीच ५०% शेअर्स आहेत वांनी उपरोक्त सदर फ्लॅट समोर सोसायटीच्या १००९ नदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे.

उप-विधीनसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच मांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १९ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी ऱ्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मार्गावण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल / मिळकती मधील शे अर्मव डितसंबंधार्श प्रोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सद सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता, प्रोसायटीचे सचिव/अध्यक्षांकडे लेखी आक्षेप द्यावे

किंवा संपर्क करावा. एसबीएस लिगल . **प्ररोज खी. शर्मा** (वकील उच्च न्यायालय)

fl/0७, जय पुनमे नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व) दिनांक:१५.०७.२०२२ ठाणे-४०११०५.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public i General that my client MR. UMESH Lalitkumar shah@MR. UMESHKUMAR Lalit shah&Mrs. Sumitra Lalit shah is owner and holding the SHOP NO.5, Shree Siddharth CHS. Ltd., Shivsena Gali, Janta Stodnarth CHS. Ltd., Shivesha Gail, Jania Nagar Road, Bhayander (West), Dist. Thane – 401101 alongwith 5 shares of Rs.50/- each paid up of amounting Rs.250/- bearing distinctive Nos. from 291 To 295 issued by Shree Siddharth CHS, Ltd., Bhayandar (West) Dist. Thane. My client states that he has lost o misplaced the aforesaid Original Share Certificate and original documents including following original agreement entered into between viz. 1) 'RAJESH CORPORATION & 2) MR. UMESH LALITKUMAR SHAH @ MR. UMESHKUMAR LALIT SHAH & MRS. SUMITRA LALIT SHAH' forming chain of title of said flat and my client reported the matter to Shavandar West Police Station, Dist. Than vide complaint No. 396/2013 Dated 07/03/2013. As regards lost or misplaced of the aforesaid original chain agreements and Original Share certificate.

If anyone finds the aforesaid origina agreement or having any claim thereon should contact the undersigned within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whateve claim if any shall be deemed to be waived. HEMAL R. PATEL

Advocate High Court. 310. APPEJAY HOUSE, NEAR BSE. 130, MUMBAI SAMACHAR MARG, FORT Mumbai - 400001, Mobile No. 9664555905

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जिंदाल ड़िलींग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी)

नोंदणीकृत कार्यालयः पिपे नगर, गाव सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र). **सीआयएन:** एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३ कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क.३०. इन्स्टिट्यशनल सेक्टर-XX. गुरुपाम-१२२००३.

द्र.:०२१९४-२३८५११, वेबसाईट:www.jindal.com ई-मेल:secretarial@jindaldrilling.in

सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

तिवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (नियम) वेळोवळी सुधारितप्रमाणे सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा)

वे कलम १२४, आवश्यक परिपत्रके व पुरकपत्रकेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. नियमांमध्ये, इतर बाबींसह, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भागधारकांनी दावा न केलेला लाभांश सर्व समभाग हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार, कंपनीने त्या भागधारकांना वैयक्तिक संप्रेषण पाठवले आहे ज्यांचे शेअर्स त्यांच्या नवीनतम उपलब्ध पत्त्यावर या नियमांनुसार आयर्डपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत

कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि शेअर्सचे तपशील आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यासाठी देय असलेल्या शेअर्सचे तपशील https://www.jindal.com वर तिच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत, ज्याचा दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी केली आहे.

वरील बाबी लक्षात घेता, अशा सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी १५ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कंपनी/निबंधक यांच्याकडे २०१४-१५ च्या न भरलेल्या लाभांशाच दावा करण्यासाठी अर्ज करावा जेणेकरून त्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित होणा नाहीत. कृपया हे लक्षात घ्यावे की उपरोक्त तारखेपर्यंत कंपनी किंवा रजिस्टारकडून कोणताही दावा/अर्ज प्राप्त न झाल्यास, कंपनीला पुढील कोणत्याही सूचना न देता. अंतर्निहित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाईल.

भागधारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की न भरलेला/दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स, अशा शेअर्सवर जमा होणारे सर्व फायदे, जर असेल तर, नियमांनुसार विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत दावा

. संबंधित भागधारक, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की कंपनी त्यांच्याकडे असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करणार आहे. नियमांनुसारे आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित करण्याचा उद्देश आणि अशा प्रकरणावर, त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेले मुळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल आणि ते व्यवहार योग्य नाही असे मानले जाईल. शेअरहोल्डर्स पढे हे लक्षात घेऊ शकतात की कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेला तपशील पुरेशी माहिती मानला जावा आणि शेअर्सचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने कंपनीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केल्याच्य संदर्भात ती परेशी सूचना मानली जाईल. नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाचे डीमॅट खाते जेथे शेअर्स डीमॅट स्वरूपात ठेवले जातात. तेथे कंपनी ठेवीदारांना कॉर्पोरेट कारवाईच्या स्वरूपात योग्य सुचना देईल जेणेकरुन ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करू शकतील.

या प्रकरणावरील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया <mark>प्लॉट क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर</mark>-४४, गुरुग्राम-१२२००३ येथील कॉर्पोरेट कार्यालयात कंपनीशी संपर्क साधा किंवा secretarial@jindaldrilling.in वर ईमेल करा किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड (युनिट - **जिंदाल ड्रिलींग ऑण्ड इंड**स्ट्रीज **लिमिटेड**), अलंकित हाउस, ४ई/२, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५ येथे मंपर्क साधावा.

आम्ही याद्वारे सर्व भागधारकांना विनंती करतो की कृपया त्यांचा ईमेल आयडी, सध्याचा पत्ता, बँक खाते तपशील, नामांकन आणि केवायसी तपशील अपडेट करा

अ) त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत, जर त्यांच्याकडे डिमॅट मोडमध्ये शेअर्स असतील किंवा ब) शेअर्स त्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात असतील, जर त्यांनी सांगितलेला तपशील/माहिती अपडेट केली नसेल तर कंपनीच्या आरटीएकडे, नमुना आएसआर-१ आएसआर-२, एसएच-१३/ एसएच-१४/ आयएसआर-३ (लागू असेल ते) मध्ये सादर करावे.

जिंदाल ड्रिलींग ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

१४ जुलै, २०२२

JINDAL

सौरभ अग्रवाल

DELTA INDUSTRIAL RESOURCES LIMITED

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956
Corporate Identification Number: L52110DL1984PLC019625;
Registered Office: Shop No. 325, 3rd Floor, Aggarwal Plaza, Sector – 14, Rohini, North East, New Delhi – 110085, India;
Contact Number: +91-8376095634; E-mail Address: deltainditd@gmail.com; Website: www.dirl.in.

Recommendations of the Committee of Independent Directors of Delta Industrial Resources Limited ('DELTA' or 'Target Company') on the Offer made by Mr. Gaurav Goel ('Acquirer 1'), Mr. Rakesh Kumar Goel ('Acquirer 2'), Mr. Saurabh Goel ('Acquirer 3'), And Mr. Harsh Gupta (Acquirer 4), (hereinafter collectively referred to as the 'Acquirers') to the Public Shareholders of the Target Company in accordance with the provisions of Regulation 26 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers)

1.	julations, 2011 including subsequent amendments th	Thursday, July 14, 2022	
2.	Name of the Target Company	Delta Industrial Resources Limited	
3.	Details of the Offer pertaining to the Target Company		
4.	Names of the Acquirers and PAC with the Acquirers	Mr. Gaurav Goel (Acquirer 1), Mr. Rakesh Kumar Goel (Acquirer 2), Mr. Saurabh Go (Acquirer 3), and Mr. Harsh Gupta (Acquirer 4) are the Acquirers.	
5.	Name of the Manager to the Offer	There is no person acting in concert with the Acquirers for this Offer CapitalSquare Advisors Private Limited 205-209, 2 rd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India; Telephone Number: +91-22-66849999/145/138; Email Address: tanmoy,banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare. Website: www.capitalsquare.in; Contact Person: Mir. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel; SEBI Registration Number: INM000012219;	
6.	Members of the Committee of Independent Directors	Following stated are the Members of the Committee of Independent Directors of the Target Company ('IDC Members'):	
		Name of the IDC Member Designation	
		Ankit Singhal Chairman Ish Sadana Member	
8.	(Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship) Trading in the Equity Shares/ other securities of the	None of the IDC Members are holding any Equity Shares of the Target Compa None of the IDC Members are holding any contracts or any relationship, nor are the related in any way with the Target Company other than acting in directorship in 1 Target Company. None of the IDC Members are holding any Equity Shares, therefore the disclosure	
	Target Company by IDC Members	with respect to the IDC Members having traded in any Equity Shares/ other securit of the Target Company during the period of 12 (Twelve) months prior to the Pulc Announcement dated Wednesday, May 18, 2022, is not applicable. b) None of the IDC Members are holding any Equity Shares, therefore the disclost with respect to the IDC Members having traded in any Equity Shares/ other securit of the Target Company during the period from the Public Announcement dat Wednesday, May 18, 2022, till the date of this recommendation, is not applicable.	
9.	IDC Member's relationship with the Acquirer (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship)	The IDC Members neither have any contracts nor relationship with the Acquirers in a manner.	
10.	Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable.	
11.	Recommendation on the Offer, as to whether the Offer, is or is not, fair, and reasonable	 The IDC Members have perused the Offer Documents namely being: (a) Public Announcement dated Wednesday, May 18, 2022 ('Public Announcement) (b) Detailed Public Statement dated Monday, May 23, 2022, which was published Tuesday, May 24, 2022, in the newspapers, namely being Financial Express (Engli daily) (All India Edition) and Delhi Editio Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition) ('Newspapers') ('Detail Public Statement'); (c) Draft Letter of Offer dated Friday, May 27, 2022 ('Draft Letter of Offer'); (d) Letter of Offer dated Thursday, July 07, 2022, along with the Form of Acceptanc cum-Acknowledgement and Form No. SH-4 Securities Transfer Form ('Letter Offer'); (e) The dispatch confirmation of the Letter of Offer advertisement dated Tuesday, July 2022, ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement') (The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Let of Offer, and Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement are hereinaf 	

12. Summary of Reasons of Recommendation sed on the review of the Offer Documents, the members of IDC have considered the wing for making recommendations:

Offer Price is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations.

Keeping in view of the above fact, the members of IDC are of the opinion that the Offer Price of ₹9.20/- (Nine Rupees and Twenty Paise Only) payable in cash per Equity Share to the Public Shareholders of the Target Company for this Offer is fair

and reasonable. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision on the matter. 13. Details of Independent Advisors, if any Disclosure of Voting Pattern of the meeting in which All the IDC Members unanimously voted in favor of recommending this Offer proposal

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true, correct, and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under SEBI (SAST) Regulations. Committee of Independent Directors
Delta Industrial Resources Limited

perusal of the aforesaid Offer Documents, the IDC Members believe that this Offer is r and reasonable, in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations.

Ankit Singha Date: Thursday, July 14, 2022

the open offer proposal was discussed

Place: New Delhi

राजस आर. दोर्श